

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : एसटीसी 1095/118/का.10

मंत्रालय विस्तार, मुंबई-400 032.

दिनांक : 26 ऑक्टोबर, 1995.

- वाचा:** (1) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग क्र.सीबीसी-1680 / 43669 /का.5, दिनांक 29 ऑक्टोबर, 1980.
- (2) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-1684 / 2818 / (291) / का.11, दिनांक 23 जानेवारी, 1985.
- (3) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-1085 / (420) / का.11, दिनांक 24 जानेवारी, 1985.
- (4) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-1684 / (392) / का.11, दिनांक 8 मार्च, 1985.
- (5) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-1085 / 8584 / 670 / का.10, दिनांक 24 ऑक्टोबर, 1985.
- (6) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-1086 / (182) / का.10, दिनांक 28 ऑगस्ट, 1986.
- (7) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-2187 / 12720 / (96) / का.10, दिनांक 26 ऑगस्ट, 1987.
- (8) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-2188 / (80) / का.10, दिनांक 16 सप्टेंबर, 1988.
- (9) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-2189 / 23836 / का.10, दिनांक 29 ऑगस्ट, 1989.
- (10) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-2190 / 22332 / 136 / का.10, दिनांक 30 ऑगस्ट, 1990.
- (11) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-1090 / 23942 / 186 / का.10, दिनांक 3 जून, 1992.

**प्रस्तावना** :- वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाव्याच्या तपासणी संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा/याचिका (सिव्हील) क्रमांक-7192/84 महाराष्ट्र शासन विरुद्ध अभय पराते व इतर या प्रकरणी दिनांक 19.10.1984 रोजी निर्णय देताना "जातीच्या दाव्याबाबतची तपासणी प्रवेश देण्यापूर्वीच करणे योग्य होईल" अशा सूचना राज्य शासनास दिलेल्या होत्या. त्यास अनुसरून उपरोक्त शासन परिपत्रक क्रमांक-3 अन्वये 1985-86 या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय/अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या तपासणीबाबतची सुधारित पध्दत

G.R.No 2006040715 ~~0910001~~

1443001

(.....2/-)

सुरु केली व तीच पध्दत सध्या अंमलात आहे. तसेच मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट याचिका क्रमांक-2679/92, 2893/92 व 2894/92 यावर एकत्रितरीत्या निर्णय देताना शासनास अशा सूचना केल्याआहेत की, "इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी." मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील सिव्हील याचिका क्रमांक-5854/94 (ए.आर. 1995 एस.सी.94) कु.माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे व इतर प्रकरणी दिनांक 2.9.1994 रोजी निर्णय देताना शासनास अशा मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत की, अनुसूचित जाती/जमातीसाठी राखीव जागावर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश/शासन सेवेत प्रवेश घेण्यापूर्वी किमान सहा महिने अगोदर जातीच्या प्रमाणपत्राच्या तपासणीबाबतची कार्यवाही सुरु करावी.

2. दरील सर्व मुद्यांबाबत विचार करून इ.11 वी च्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अनुसूचित जमातीच्या जातीच्या प्रमाणपत्राची तपासणी सुरु करून इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या/विद्यार्थिनींच्या जातीच्या दाव्याची तपासणी पूर्ण करण्याबाबतच्या प्रस्तावावर दिनांक 22 व 23 फेब्रुवारी, 1995 रोजी नागपूर येथे झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय अधिका-यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येऊन असे ठरले की, इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेल्या सर्वच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात यावी.

**शासन निर्णय :-** याबाबत आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, सन 1996-97 व त्यापुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालयात, कनिष्ठ महाविद्यालयात (कॉलेज व ज्युनियर कॉलेजमध्ये) विज्ञान शाखेच्या 11 वी इयत्तेमध्ये शिकत असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी खाली दर्शविलेल्या प्रादेशिक अधिका-यांकडे शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टामधील विहित नमुन्यातील अर्ज व त्यामध्ये निर्देश केलेले इतर कागदपत्रे प्रत्येक वर्षी दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत पाठवावेत.

प्रादेशिक अधिकारी	जिल्हा	विभाग
(1) सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गौतम वसतिगृह, शास्त्रीनगर गोरेगाव (प.), मुंबई-400 066.	मुंबई/ठाणे/रायगड/रत्नागिरी सिंधुदुर्ग.	कोकण विभाग
(2) संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे तपासणी समिती. संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, 28 राणीचा बाग, पुणे-1.	पुणे/सातारा/सांगली/सोलापूर/कोल्हापूर.	पुणे विभाग.
(3) संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे तपासणी समिती, आदिवासी विकास भवन, रमाबाई आंबेडकर कन्या शाळेजवळ, जुना आग्रा रोड, नाशिक-422 002.	(अ) नाशिक/धुळे/जळगाव/अहमदनगर. (ब) औरंगाबाद/जालना/परभणी/बीड/नांदेड/उस्मानाबाद/लातूर.	(अ) नाशिक विभाग (ब) औरंगाबाद विभाग
(4) संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे तपासणी समिती, आदिवासी विकास भवन, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर.	(अ) बुलढाणा/अकोला/अमरावती/यवतमाळ. (ब) वर्धा/नागपूर/भंडारा/चंद्रपूर/गडचिरोली.	(अ) अमरावती विभाग (ब) नागपूर विभाग

2. संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करून त्या प्रमाणपत्राच्या वैध/अवैधतेबाबत आपला निर्णय सर्व संबंधितांना (विद्यार्थ्यांसह) प्रत्येक वर्षी दिनांक 31 मे पूर्वी कळवावा.
3. जे अर्ज विहित मुदतीत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे सादर होणार नाहीत असे अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जावू नयेत.
4. सन 1996-97 व त्यापुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये यांनी खालीलप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी.

<u>वर्गवारी</u>	<u>दिनांक</u>
(1) अनुसूचित जमातीचा दावा असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत पृष्ठ 2 वर नमूद केलेल्या संबंधित प्रादेशिक अधिका-यांकडे अर्ज करण्याचा दिनांक.	30 नोव्हेंबर प्रतिवर्षी
(2) प्रादेशिक अधिका-यांनी प्रमाणपत्र तपासणी समितीकडे विद्यार्थ्यांचे अर्ज पाठविण्याचा दिनांक.	31 डिसेंबर प्रतिवर्षी
(3) प्रमाणपत्र तपासणी समितीने विद्यार्थ्यांच्या जमातीच्या प्रमाणपत्राची तपासणी करून निर्णय देण्याचा अंतिम दिनांक.	31 मे प्रतिवर्षी

वरील कार्यक्रमानुसार कार्यवाही करित असताना संबंधित दिनांकास स्थानिक अथवा सार्वजनिक सुटी असल्यास त्यापुढील कार्यालयीन कामाचा दिवस अंतिम दिनांक समजण्यात यावा.


विभाग यांनी तसेच

5. शिक्षण व सेवायोजन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व शालेय शिक्षण त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिका-यांनी (म्हणजेच संचालक, वैद्यकीय शिक्षण, शिक्षण संचालक, तंत्रशिक्षण संचालक, शिक्षण उप संचालक, शिक्षणाधिकारी इत्यादींनी) या परिपत्रकाच्या प्रती विज्ञान शाखेच्या 11 वी इयत्तेचे वर्ग चालवित असलेल्या सर्व विश्वविद्यालयांना, महाविद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना पाठवाव्यात आणि या बाबीला प्रत्येक वर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. ही प्रसिध्दी शाळा/कॉलेजच्या नोटीस बोर्डवर योग्य प्रकारच्या नोटीसेस लावून प्रसिध्दी द्यावी. तसेच वर्गामध्ये स्वतंत्र बैठका घेऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या सुधारित पध्दतीची माहिती द्यावी. तसेच या शासन परिपत्रकातील सूचना अनुसूचित जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या वैयक्तिक नजरस लेखी आणाव्यात व त्याची पौच रेकॉर्डवर ठेवावी. अशा सूचना सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. याबाबतचा अनुपालन अहवाल शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-400 032 यांना पाठवावा. तसेच त्यांनी प्रत्येक विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना लेखी कळविले आहे याचीही खात्री करावी.

6. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने या परिपत्रकाला राज्यस्तरावरील सर्व प्रमुख दैनिकात, तसेच प्रादेशिक आणि जिल्हास्तरावरील दैनिकामध्ये जाहिरातीच्या रूपाने ठळक प्रसिध्दी दिली जाईल अशात-हेने

उपाययोजना करावी. तसेच आकाशवाणी व दूरदर्शन /वरही या परिपत्रकाला प्रत्येक शैक्षणिक वर्षी प्रसिध्दी दिली जाईल याबाबत व्यवस्था करावी व असे होत आहे हे पाहण्याची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( सुगंधा नने )

उप सचिव,  
आदिवासी विकास विभाग.

प्रति,

सचिव, शालेय शिक्षण विभाग / शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई 400 032

सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-32,

सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई-32,

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.,

संचालक, समाजकल्याण, पुणे.,

अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,

शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,

तंत्रशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

तंत्रशिक्षण प्रशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक, मुंबई/पुणे/कोल्हापूर/नागपूर/अमरावती/नाशिक/औरंगाबाद (प्रत्येकी 150 प्रती)

त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपापल्या अधिकार क्षेत्रातील 11 वी विज्ञान शाखा

असलेल्या प्रत्येक शाळेला सदर परिपत्रकाच्या प्रती तात्काळ पाठवाव्यात.

रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ/पुणे विद्यापीठ/नागपूर विद्यापीठ/मराठवाडा विद्यापीठ/शिवाजी विद्यापीठ/श्रीमती

नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ/उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,

सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी/सर्व प्रकल्प अधिकारी/शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई/शिक्षणाधिकारी,

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,

सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे,

अधीक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-411 001,

त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या "शिक्षण संक्रमण" या मासिकामध्ये सदर परिपत्रकाला तात्काळ प्रसिध्दी द्यावी..

सर्व मंत्रालयीन विभाग,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,

त्यांनी कृपया या परिपत्रकाला तात्काळ चांगली प्रसिध्दी द्यावी व त्याबद्दल या विभागाला कळवावे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गौतम वसतिगृह, शास्त्रीनगर, गोरेगांव (पश्चिम), मुंबई-400 066 (10 प्रती),

संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्र तपासणी समिती, आदिवासी विकास भवन, नाशिक (10 प्रती)

संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्र तपासणी समिती, आदिवासी विकास भवन, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर (10 प्रती),

संचालक तथा अध्यक्ष, अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्र तपासणी समिती, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (10 प्रती),

प्रत, माहितीसाठी अग्रेषित :-

-राज्यपालांचे सचिव,

-मुख्यमंत्र्यांचे सचिव,

-आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव,

-आदिवासी विकास राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,

-मुख्य सचिवांचे स्वीय सहाय्यक,

सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक,

उप सचिव (श्रीमती बने), आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक,

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग,

निवड नस्ती, का.10, आदिवासी विकास विभाग.

क्र. रि.आ-2000/8/D-X/301095.

परिशिष्ट

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमातीच्या प्रमाणपत्राची छाननी/तपासणी करून घेण्यासाठी करावयाचा अर्ज

ठिकाण : .....

दिनांक : .....

प्रति

.....  
.....  
.....

विषय : अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची छाननी/तपासणी

महोदय,

..... या शैक्षणिक वर्षामध्ये मला वैद्यकीय/अभियांत्रिकी/महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या अनुसूचित जमातीच्या कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची छाननी/तपासणी करून घ्यावयाची आहे. त्याकरिता या अर्जाद्वारे मी माझी संपूर्ण माहिती पुरवीत आहे. जरूर त्या प्रमाणपत्राच्या मूळप्रती व त्यांच्या नकला सोबत जोडलेल्या आहेत. कृपया त्यांची तपासणी झाल्यानंतर मूळ प्रमाणपत्रे मला परत पाठविण्यात यावीत व मला आपल्या तपासणीबाबतचे प्रमाणपत्र द्यावे.

- (१) अर्जदाराचे पूर्ण नाव व पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता ..
- (२) अर्जदाराच्या वडिलांचे पूर्ण नाव व कायम स्वरूपाचा पत्ता (वडील ह्यात नसतील तर त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांचा कायम स्वरूपाचा पत्ता द्यावा).
- (३) वडिलांचा सध्याचा व्यवसाय व व्यवसायाचा पत्ता ..
- (४) वडील नोकरीत असतील तर नोकरीतील हुद्दा व नोकरीच्या ठिकाणचा पत्ता.
- (५) वडिलांचे शिक्षण ..
- (६) कुटुंबाचा पारंपरिक धंदा/व्यवसाय ..
- (७) कुटुंबातील कोणा व्यक्तीच्या जाती/जमातीच्या दाखल्याची यापूर्वी तपासणी झालेली आहे काय ? असल्यास, त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, अर्जदाराशी नाते व तपासणी केव्हा व कशाकरिता करण्यात आलेली होती ?
- (८) (अ) अर्जदाराच्या कुटुंबातील ज्या व्यक्तींनी (उदा. वडील, आई, मोठा भाऊ, मोठी बहीण, सख्खे काका) शिक्षण घेतलेले आहे त्यांची नावे व त्यांचे शिक्षण.  
(ब) वरीलपैकी कोणी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतलेले आहे काय व त्यानुसार अनुसूचित जमातीस मिळत असलेल्या सवलतीचा लाभ त्यांनी घेतलेला आहे काय ? असल्यास, तो केव्हा व कोणत्या प्रकारे घेतला ?
- (९) अर्जदार सध्या शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थेचे नाव, वर्ग, विभाग (कला/वाणिज्य/शास्त्र/वैद्यकीय/अभियांत्रिकी/तत्सम इतर) व पूर्ण पत्ता.
- (१०) अर्जदार यापूर्वी ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता, त्या शिक्षण संस्थेचे नाव, वर्ग, विभाग व पूर्ण पत्ता.
- (११) यापूर्वी अर्जदाराने जमातीचे प्रमाणपत्र मिळविले होते काय ? असल्यास, ते कोणाकडून व केव्हा ?

- (१२) अर्जंदाराची जात/अनुसूचित जमात/पोट जात/पोट जमात ..
- (१३) (अ) अर्जंदाराची मातृभाषा ..  
 (ब) बोलीभाषा ..  
 (क) कुलदैवत ..
- (१४) (अ) अर्जंदाराचे मूळ गाव/तालुका/जिल्हा ..  
 (ब) मूळ ठिकाण सोडलेले असल्यास, ते केव्हा, कोणी व का सोडले ?
- (१५) (अ) अर्जंदार सध्याच्या गावी केव्हा रहाण्यास आले ? येण्याची कारणे ..  
 (ब) मूळ गावी सध्या कोण राहते ? ..  
 (क) मूळ गावी घर, जमीन आहे काय ? ..

(१६) अर्जंदाराने शिक्षण घेतलेल्या शिक्षण संस्थांची माहिती—

शिक्षण प्रकार	शिक्षण संस्थेचे नाव	शिक्षणाचा कालावधी
(अ) प्राथमिक शिक्षण, पहिल्या वर्गापासून माहिती द्यावी ..	..	..
(ब) माध्यमिक शिक्षण ..	..	..
(क) महाविद्यालयीन शिक्षण ..	..	..
(ड) अर्जंदाराने वडिलांच्या शिक्षणाबाबतची माहितीही वरीलप्रमाणे द्यावी.	..	..

(१७) अर्जंदारास केंद्र शासनाची शिष्यवृत्ती (गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलर-शिप) मिळालेली असल्यास, त्याचा तपशील द्यावा.

(१८) अर्जंदाराने कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर सक्षम अधिकाऱ्यांकडून जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे ?

(१९) खालील पुरावे (मूळ दाखला व त्याची प्रमाणित प्रत) सोबत जोडावेत तपशील

(अ) अर्जंदाराचा प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला ..

(ब) अर्जंदाराच्या वडिलांचा प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला.

(क) जातीचे/जमातीचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र ..

(ड) शाळेच्या प्रवेश रजिस्टरमधील अर्जंदाराच्या जाती/जमातीची नोंद दर्शविणारा उतारा.

(इ) अर्जंदाराचा/वडिलांचा जन्म-मृत्यू रजिस्टरमधील जातीची/जमातीची नोंद दर्शविणारा उतारा.

(फ) वडील नोकरीत असतील तर त्यांच्या सेवा-पुस्तकातील (सर्व्हीस बुकातील) पहिल्या पानावरील जात दर्शविणारा उतारा.

(ग) अर्जंदारास जातीबाबत द्यावयाचे असल्यास अन्य पुरावे/कागदपत्र

मी, शिक्षणाच्या कारणांमुळे माझ्या जातीच्या प्रमाणपत्राची छाननी करून घेत आहे. छाननीसाठी वरीलप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या नकला या अर्जासोबत सादर केलेल्या आहेत. मी प्रतिज्ञेवर लिहून देतो की, या अर्जात लिहून दिलेली सर्व माहिती खरी आहे.

आपला,

(अर्जंदाराची सही)

(अर्जंदाराच्या वडिलांची/पालकांची सही).